

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २१

सभावृत्तांत

दिनांक : १८/०८/२०१६

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक १८/०८/२०१६ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेत खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.मासुळकर समीर मोरेश्वर - सभापती
२. मा.जावेद रमजान शेख
३. मा.तानाजी विठ्ठल खाडे
४. मा.अँड.नितीन ज्ञानेश्वर लांडगे
५. मा.बो-हाडे अरुण तुकाराम

या शिवाय मा.कडूसकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.२) दिल्ली पतियाळा या ठिकाणी स्टेडियमची पाहणी करणेकामी दौरा आयोजित करणेबाबत - मा.नितीन लांडगे, मा.तानाजी खाडे यांचा प्रस्ताव.

ठराव क्रमांक - ७५

दिनांक - १८/०८/२०१६

सुचक : मा.तानाजी खाडे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७/कावि/४२०/२०१६, दि.०६/०८/२०१६

मा. महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने, व पुणे जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड शहर रोल बॉल असोसिएशन तसेच प्रबोधनकार विकास क्रीडा संस्था, यमुनानगर यांच्या संयुक्त विद्यमाने माहे ऑगस्ट / सप्टेंबर २०१६ मध्ये प्रबोधनकार ठाकरे मैदानावरील स्केटिंग रिंग, यमुनानगर, निगडी येथे महापौर चषक जिल्हास्तर रोलबॉल स्पर्धा २०१६-१७ आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.३,४८,५४४/- अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता देणेस तसेच स्पर्धा अनुषंगाने एकूण खर्च र.रु.३,४८,५४४/- मधील स्टेज, मंडप, टेबल खुर्च्या व्यवस्था खर्च, एकूण र.रु.६०,०००/- हा स्थापत्य विषयक खर्च, स्थापत्य विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालय यांचे लेखा शिर्षातून खर्ची टाकणेस व विद्युत स्पिकर व माईक, जनरेटर व्यवस्था खर्च र.रु.४०,०००/- हा विद्युत विषयक खर्च, विद्युत विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालय यांचे लेखा शिर्षातून खर्ची टाकणेस व उर्वरित स्पर्धा अनुषंगाने येणारा खर्च र.रु.२,४८,५४४/- हा क्रीडा विभागाचे महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा या लेखा

विषय क्रमांक - ०१

विभाग - क्रीडा विभाग

अनुमोदक : मा.नितीन लांडगे

शिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला ऐनवेळचा विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ७६

विषय क्रमांक - ०२

दिनांक - १८/०८/२०१६

सुचक : मा.नितीन लांडगे

अनुमोदक : मा.तानाजी खाडे

संदर्भ : मा.नितीन लांडगे, मा.तानाजी खाडे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आण्णासाहेब मगर स्टेडियम मोडकळीस आले आहे. त्याची दुरुस्ती व काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसेच शहरामध्ये इतरही काही मैदाने व खेळांच्या सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने दिल्ली येथील इंद्रप्रस्थ स्टेडियम तसेच पतियाळा येथील क्रीडासंकूल इत्यादी प्रसिध्द मैदानांची पाहणी करून त्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने दिल्ली व पतियाळा येथे क्रिडा समिती सदस्यांचा पाहणी दौरा महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(मासुळकर समीर मोरेश्वर)

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/४३६/२०१६

दिनांक : १८/०८/२०१६ चे लगत.

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.